

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई
येथील अधिकारी/कर्मचा-यांना ५ व्या वेतन
आयोगाच्या थकबाकी पोटी दिनांक १/१/१९९६
ते दिनांक ३१/३/२००४ या कालावधीतील वेतन
देण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्रमांक :- केव्हिबी -२००४ (७२५१)/उद्योग-६
मंत्रालय, मुंबई :- ४०० ०३२
दिनांक :- ७ डिसेंबर, २०१७

- वाचा:-** १) शासन निर्णय , उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. केव्हिबी -८३९५(२०३७)
/उद्योग-६ दि.१/७/१९८५.
२) शासन निर्णय , उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, दिनांक २५/६/२००४

प्रस्तावना:-

महाराष्ट्रातील खादी व ग्रामोद्योग विकासाच्या कामासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना सन १९६२ मध्ये मुंबई खादी व ग्रामोद्योग अधिनियम १९६० मधील तरतुदीनुसार केली आहे. सदर अधिनियमातील तरतुदीनुसार मंडळाकडून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. त्याचप्रमाणे खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी मंडळ करीत असते. या कामासाठी शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने मंडळाच्या आस्थापनेवर पदे मंजूर केली आहेत या पदांच्या वेतन भत्यांसह आवर्ती व अनावर्ती खर्चासाठी राज्य शासनाकडून मंडळास दरवर्षी अंदाजपत्रकीय तरतुदीद्वारे १०० टक्के अनुदान मंडळ स्थापन झाल्यापासून सदर मंडळ ना नफा ना तोटा तत्वावर काम करीत असल्याने शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येते.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम १९८८, दिनांक ८ डिसेंबर, १९८९ पासून लागू करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेतनाच्या बाबतीत जे नियम आहेत ते नियम सुध्दा मंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिनांक २४/२/१९८२ पासून शासनाने लागू केले आहेत.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आयोगाच्या शिफारसी अनुज्ञेय करण्याबाबत मंत्रीमंडळाच्या मान्यतेने पाचवा वेतन आयोग लागू करण्याबाबत दिनांक २५/६/२००४ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयान्वये मंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेण्या दिनांक १ जानेवारी, १९९६ पासून लागू केल्याने त्यानुसार वेतन निश्चिती करून अनुज्ञेय लाभ मंडळाच्या कर्मचा-यांना दिनांक १ /४/२००४ पासून रोखीने देण्यात यावा मात्र दिनांक १/१/१९९६ ते दिनांक ३१/३/२००४ पर्यंत देय होणारी थकबाकीची कोणतीही रक्कम मंडळाच्या कर्मचा-यांना देय होणार नाही असेही उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या सदर शासन निर्णयात नमूद आहे.

दिनांक २५ जून २००४ रोजीच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या दिनांक १/१/१९९६ ते दिनांक ३१/३/२००४ या कालावधीतील वेतनाच्या थकबाकीची रक्कम मिळण्याबाबत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई येथील अधिकारी संघटना व इतर यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका क्रमांक ४५४८/२००६ मध्ये याचिका दाखल केली होती. सदर प्रकरणी दिनांक

१७/४/२०१७ रोजी मा. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान मा. उच्च न्यायालयाने शासनाच्या दिनांक १/७/१९८५ च्या शासन निर्णयान्वये मंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या सर्व सोयी सवलती लागू करण्यात आल्या असल्याने त्यांना पाचव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी दिनांक १/१/१९९६ पासून लागू करून त्यांना दिनांक १/१/१९९६ ते दिनांक ३१/३/२००४ या कालावधीची थकबाकीची रक्कम देण्यासंदर्भात विचार करावा असे अंतरिम आदेश दिले आहेत.

मा. न्यायालयाचे सदर निर्देश व त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील एकूण ३९७ अधिकारी/कर्मचारी यांना पाचव्या वेतन आयोगाच्या लाभासंबंधी दिनांक १/१/१९९६ ते दिनांक ३१/३/२००४ या कालावधीतील वेतनाच्या फरकाच्या थकबाकीची रक्कम रु. ३,१३,४४,०४७/-अदा करण्याबाबत शासनास शिफारस केली आहे. मंडळाच्या शिफारशीच्या अनुषंगाने मंडळातील एकूण ३९७ अधिकारी/ कर्मचारी यांना ५ व्या वेतन आयोगाच्या थकबाकी पोटी दिनांक १/१/१९९६ ते दिनांक ३१/३/२००४ या कालावधीतील वेतनाची थकबाकी देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई येथील अधिकारी / कर्मचारी यांनी पाचव्या वेतन आयोगाची सुधारीत वेतनश्रेणी दिनांक १/१/१९९६ पासून लागू करून मंडळाचे अधिकारी/कर्मचारी यांना दिनांक दिनांक १/१/१९९६ ते दिनांक ३१/३/२००४ या कालावधीतील वेतनाची थकबाकी रक्कम म्हणून रु. ३,१३,४४,०४७/- अदा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

राज्य शासकीय कर्मचा-याप्रमाणे मंडळातील अधिकारी/कर्मचारी यांना वेतन आयोगाचे लाभ देण्याबाबत यापूर्वी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिनांक १/७/१९८५ रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय या आदेशाच्या दिनांकापासून रद्द करण्यात येत आहे.

याबाबत आहरण व संवितरण अधिकारी म्हणून विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या कार्यालयातील लेखा अधिकारी यांना घोषित करण्यात येत आहे.

या प्रयोजनार्थ होणारा खर्च मागणी क्र. “ के ७, २८५१ ग्रामोद्योग व लघुउद्योग (००) १०५, खादी व ग्रामोद्योग (००)(०१) खादी वग्रामोद्योग मंडळाला सहाय्यक अनुदान (२८५१०५८५) ३६ सहाय्यक अनुदान (वेतन) या लेखाशिर्षाखाली मंजूर तरतुदीतुन भागविण्यात यावा व त्या लेखा शिर्षाखालील सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षाखाली मंजूर तरतुदीतुन भागविण्यात यावा व त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ दिनांक २९/७/२०१७ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१२०७१५३९१३१२१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(राजीव आंबीकर)
कार्यासन अधिकारी

प्रति,

- १) मा.राज्यपालांचे प्रधान सचिव
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ३) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई.
- ४) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई.
- ५) मा.अध्यक्ष, विधानसभा यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई.
- ६) मा.सभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, विधानभवन, मुंबई.
- ७) मा.मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव,
- ८) मा.राज्यमंत्री(उद्योग) यांचे खाजगी सचिव
- ९) मा.मंत्री (सर्व) व मा.राज्यमंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव
- १०) मा.मुख्य सचिव यांचे सहसचिव, सामान्य प्रशासन विभाग.मंत्रालय, मुंबई.
- ११) सचिव (लघु व मध्यम उद्योग) नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई
- १२) विकास आयुक्त उद्योग संचालनालय नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर मुंबई.
- १३) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई.
- १४) अर्थ सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई.
- १५) महालेखापाल ,(लेखा व अनुज्ञेयता /लेखा परिक्षा) महाराष्ट्र -१ मुंबई
- १६) महालेखापाल ,(लेखा व अनुज्ञेयता /लेखा परिक्षा) महाराष्ट्र -२ नागपुर
- १७) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
- १८) निवासी लेखाधिकारी, मुंबई
- १९) लेखा अधिकारी उद्योग संचालनालय, मुंबई
- २०) वित्त विभाग (व्यय -१६ व अर्थ -१४) मंत्रालय मुंबई
- २१) कार्यासन अधिकारी (प्रशासन -१ व ५) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
- २२) निवडनस्ती (उद्योग-६)